

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील
सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन २०२४-
२५ या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे
वितरण.

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक : विसयो-२०२४/प्र.क्र.३९/विसयो
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ३१ मे, २०२४.

वाचा :-

१. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०१८/प्र.क्र.६२/
विसयो, दि. २० ऑगस्ट, २०१९.
२. शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३,
दि.०१ एप्रिल, २०२४.

शासन निर्णय :-

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रु.१०००,००,००,०००/- (रुपये एक हजार कोटी फक्त) इतकी अर्थसंकल्पिय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. सदरहू योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतूदीतून रु. ४२०,००,००,०००/- इतका निधी वितरीत करण्यात येत आहे. त्यानुषंगाने सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदानयोजनेसाठी माहे एप्रिल, २०२४ ते मे, २०२४ या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम रु.४२०,००,००,०००/- (रुपये चारशे वीस कोटी फक्त) या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरीत करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे. तसेच मासिक विवरण पत्रानुसार निधी पुढे / मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व सनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे.

२. संजय गांधी निराधार अनुदान योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल, २०२४ पासून अर्थसहाय्याचे वितरण डी.बीटी. पोर्टलद्वारे करण्याचा शासनाचा मानस होता. परंतु सदरहू योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका/ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्यात न आल्याने योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे मे, २०२४ पर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्प वितरण (बिम्स) प्रणालीवर करण्यात येत आहे. परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे जून, २०२४ पासून अर्थसहाय्याचे वितरण डी.बीटी. पोर्टलद्वारेच करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्यांची माहिती प्राधान्याने डी.बीटी. पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी.

३. सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की, सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ क्र.३ New CO Code वर संबंधित जिल्ह्यांना निधी वितरीत करण्यात आलेला आहे. त्यांनी वितरीत केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या

प्रमाणानुसार करावे. सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी कळविलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आले आहे.

४. सदरहू निधीमधून झालेला खर्च "मागणी क्रमांक एन-३, मुख्य लेखाशीर्ष २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२-समाजकल्याण, १०४-वृद्ध विकलांग व निराश्रीत व्यक्तींचे कल्याण (०८) (०९) संजय गांधी निराधार अनुदान योजना (कार्यक्रम) (२२३५ अ २९४) ५०-इतर खर्च" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा.

५. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, त्यांनी सदर देयके कोषागारात सादर करण्याची दक्षता घ्यावी. तसेच त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

६. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असेही कळविण्यात येते की, त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालांच्या कार्यालयात नोंदविलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाचे विवरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखा परीक्षण कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास त्वरित पाठवावीत व त्याची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. खर्चाच्या ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास, तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास विहित वेळेत सादर न केल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांवर राहील.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०६१११५०३०००४२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्रशान्त पुं. वाघ)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. सर्व विभागीय आयुक्त, पुणे/कोकण/नाशिक/नागपूर/अमरावती व औरंगाबाद
२. सर्व जिल्हाधिकारी.
३. संचालक, लेखा व कोषागारे, नवीन प्रशासकीय भवन, ५ वा मजला, महाराष्ट्र राज्य, मुंबई
४. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई (२ प्रती)
५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
६. महालेखापाल, महाराष्ट्र १/२, (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
७. वित्त विभाग, अर्थसंकल्प ३, ४, ५ अर्थोपाय व व्यय १४, मंत्रालय, मुंबई
८. सह सचिव (अर्थसंकल्प), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. सहाय्यक संचालक (वित्त व लेखा), लेखापरिक्षण कक्ष, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. निवड नस्ती, विसयो.

विवरणपत्र			
शासन निर्णय क्र.विसयो-२०२४/प्र.क्र.३९/विसयो, दिनांक :- ३१ मे, २०२४.			
संजय गांधी निराधार अनुदान योजना (२२३५ ए २९४)			(रुपये कोटीत)
अ.क्र.	जिल्हा	नियंत्रक अधिकारी क्रमांक	माहे एप्रिल व मे, २०२४
१	२	३	४
१	मुंबई शहर	N००२८	८३०००००
२	मुंबई उपनगर	N००२९	२१४३९०००
३	ठाणे	N००३६	४५८४००००
४	रायगड	N००१२	६९१८८८००
५	रत्नागिरी	N००२३	७०५०८८००
६	सिंधुदुर्ग	N००१८	७३६३३०००
७	पालघर	N००३७	३२५२९६००
	कोंकण विभाग		३२१४३९२००
८	नाशिक	N०००६	१३६२६८९००
९	धुळे	N००२६	९५४०००००
१०	जळगाव	N००१०	२२९०४३१००
११	अहमदनगर	N००३०	१७८२४६८५१
१२	नंदुरबार	N००२७	३७२७१०००
	नाशिक विभाग		६७६२२९८५१
१३	पुणे	N००४०	१६६०३८३००
१४	सेलापूर	N००१९	१८१४०४१००
१५	सातारा	N००३२	११७९७११००
१६	सांगली	N०००८	११७००५१००
१७	कोल्हापूर	N००३९	२४८८१३८००
	पुणे विभाग		८३१२३२४००
१८	नागपूर	N००१४	२५५३२६६००
१९	वर्धा	N००२५	७२११५२००
२०	चंद्रपूर	N००२१	१४९६९८०२४
२१	भंडारा	N००३३	११६५२७३००
२२	गडचिरोली	N००१३	४८१२००००
२३	गोंदिया	N००२४	१०५३९९८००
	नागपूर विभाग		७४७१८६९२४
२४	अमरावती	N००११	२११३०००००
२५	अकोला	N००४१	११७९६९५००
२६	यवतमाळ	N०००७	१३३८१४२००
२७	बुलढाणा	N००३८	१७०००००००
२८	वाशिम	N००२२	७४४४४५००
	अमरावती विभाग		७०७५२८२००
२९	औरंगाबाद	N००३५	१४२१५५०००
३०	बीड	N००३४	१८१७२६८००
३१	नांदेड	N००३१	१०३९७६४००
३२	परभणी	N००१६	८५९७८८००
३३	उस्मानाबाद	N००२०	१४३०३७७२५
३४	जालना	N००१५	१०८९१८४००
३५	लातूर	N०००९	१०२७२२४००
३६	हिंगोली	N००१७	४७८६७९००
	औरंगाबाद विभाग		९१६३८३४२५
	एकूण		४२००००००००